



Government of Maharashtra
District Water Testing Laboratory, Latur

Office of the Senior Geologist,
Groundwater Surveys and Development Agency,
Latur-413512

Email:- dilltr24@gmail.com

No.DIST/LAB/GSDA/LTR/CHEM/ 4925/2023

Date:- 4 / 12 / 2023

रासायनिक पृथःकरण अहवाल

पाणी नमुना पाठवनाऱ्याचे नाव व पता:- Principal, KV BSF School, Ta. Chakur Dist Latur

पाठवनाऱ्याचे पत्र क्र. व दिनांक- २९.११.२०२३

स्रोताचा स्थळ: KV BSF School, Chakur

जिल्हा प्रयोगशाळा संदर्भ क्र. व दिनांक- C/23/1839

परीक्षण सुरु केल्याचा दिनांक- ३०.११.२०२३



नमुना घेतल्याचा दिनांक- २९.११.२०२३

स्रोताचा प्रकार- आर ओ

Parameter	PH	TDS	TURBIDITY	TOTAL HARDNESS	ALKALINITY	CHLORIDE	CALCIUM	IRON	NITRATE	FLOURIDE	SULPHATE	Remark
Unit	---	PPM	NTU	Mg/l	Mg/l	Mg/l	Mg/l	Mg/l	Mg/l	Mg/l	Mg/l	---
Analysis Report	7.76	256	0	44	80	22	16	0.09	10.45	0.21	20.25	Fit (पिण्यास योग्य)
Maximum Permissible Limit(BIS- IS10500-2012)	8.5	2000	5.0	600	600	1000	200	1.00	45.00	1.5	400.00	---

NOTE:- 1) This Analysis Report Which Was Sample Provided By - Principal, KV BSF School, Ta. Chakur Dist Latur

2) The Quality Of Water Is Dynamic. Therefore, It Is Advised To Test The Sample At Regular Intervals.

3) As Per the analysis of this sample, the water is Fit for Drinking.

Chemist
Dist Lab. Latur

Senior Geologist

Water Safety Certificate for PM SHRI Kendriya Vidyalaya BSF Chakur Building